

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMPs)

जनसुनावणी बाबतची सूचना

केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दि.18 जानेवारी, 2019 रोजी जाहीर केलेल्या नवीन सिआरझेड अधिसूचना, 2019 नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उक्त प्रारूप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडे हे सर्व जनतेच्या सूचना / हरकतीसाठी आमंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने दि. 22 जानेवारी, 2020 रोजी <https://mczma.gov.in/> या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMPs) जनसुनावणी डिजिटल प्लॅटफॉर्म (Digital Platform) व्दारे घेणेबाबत संचालक, पर्यावरण विभाग व सदस्य सचिव, महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण यांनी पत्र क्र. MCZMA-2019/CR-19/T.C.-4 दि. 25.08.2020 अन्वये निर्देश दिलेले होते. त्यास अनुसरून सदरील जनसुनावणी सोमवार दि. 28.09.2020 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेली असून, यापुर्वी वृत्तपत्रातून त्याबाबत प्रसिध्दी देण्यात आलेली आहे.

सदरील सुनावणीमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म (Digital Platform) व्दारे सहभागी होणेकरीता CISCO WEBEX ॲप चा वापर करावा. सदरील ॲप वरून जनसुनावणीमध्ये सहभागी होण्याची लिंक खालीलप्रमाणे.

Link :- <https://mh-dit.webex.com/mh-dit/j.php?MTID=m41def9ddf8c71ca9f25d90de09e6157a>

CISCO WEBEX ID :- 170 531 4414 , Password :- Sindhu

सदरील लिंक जिल्हाधिकारी,सिंधुदुर्ग यांचे <https://sindhudurg.nic.in> या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

- केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या क्र. F.No. 22/25/2020-IA.III, दि. 14/09/2020 च्या कार्यालयीन निवेदनानुसार संबंधित सर्व नियमांचे पालन करून एकावेळी जास्तीत जास्त 100 ग्रामस्थ जिल्हानियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जनसुनावणीकरिता उपस्थित राहू शकतात.
- ज्या ग्रामस्थांना / सामाजिक संस्था, इतर घटकांना ऑनलाईन प्रणालीचा वापर करता येत नाही व जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सुनावणीस हजर राहणे शक्य नाही, अशा नागरीकांसाठी देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला व सावंतवाडी येथील पंचायत समिती सभागृहामध्ये सदर जनसुनावणीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सहभागी होता येईल.
- भारत सरकारच्या दि. २९/०८/२०२० रोजीच्या अनलॉक :- ४ च्या नियमावलीनुसार एकावेळेस १०० लोकांची उपस्थिती ठेवून, नागरीकांमध्ये सामाजिक अंतर राखून व संबंधित नियमांचे पालन करून जनसुनावणी घेण्यात येणार आहे. जनसुनावणीच्या दिवशी १०० पेक्षा जास्त नागरीक जमल्यास टप्प्याने सदर जनसुनावणीची प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल.

सही/-

जिल्हाधिकारी

सिंधुदुर्ग